

आपत्ती व्यवस्थापन केंद्र, यशदा पुणे यांना  
निधी वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग (मदत व पुनर्वसन)  
शासन निर्णय क्रमांक :- आव्यप्र-२०१७/प्र.क्र.२७७/आव्यप्र-१  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- १४ मे २०१८

**प्रस्तावना :-**

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथे आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यान्वित आहे. या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील अधिकारी / कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामान्य जनता यांना आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण देण्यात येते. या केंद्राच्या दैनंदिन खर्च तसेच देखभालीसाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे या राज्याच्या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेत (ATI) येथे कार्यरत आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या दैनंदिन खर्च आणि देखभालीसाठी एकूण रु. १,१०,००,०००/- (रुपये एक कोटी दहा लाख फक्त) एवढा निधी वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

लेखाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांनी सदर निधी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे यांना अदा करण्याची कार्यवाही करावी.

श्रीमती वनिता बाविस्कर, लेखाधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग आणि श्री. अरुण कोल्हे वित्तीय सल्लागार व सह सचिव आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांना वरील निधी आहरित करण्यासाठी अनुक्रमे आहरण व संवितरण अधिकारी आणि नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

या कामी होणारा खर्च मागणी क्र.सी-६, २२४५, नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी सहाय्य, ८० सर्वसाधारण (०१) (०१) महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे कार्यालय स्थापन करणे व फर्निचर व साधन सामुग्रीसह सुसज्जीकरण करणे (२२४५ १७६१) ३१- सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशिर्षातर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेल्या तरतूदीतुन भागविण्यात यावा.

सदरचे आदेश शासन निर्णय वित्त विभाग दि. १७.०४.२०१५ वित्तीय अधिकारी नियमपुस्तिका- भाग पहिला- उपविभाग- चार अ.क्र.१० अन्वये प्रशासकीय विभागास असलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहेत.

सदरचे आदेश महाराष्ट्र राज्य शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून, त्याचा संगणक संकेतांक २०१८०५१४१७३९४५८६१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( श्रीरंग घोलप )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. विभागीय आयुक्त (सर्व).
२. महासंचालक, यशदा, पुणे.
३. जिल्हाधिकारी (सर्व).
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई.
५. महालेखापाल (लेखापरीक्षा), मुंबई.
६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
८. लेखाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, मुंबई.
९. अपर मुख्य सचिव (म. व पु.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
१०. निवड नस्ती, आव्यप्र-१.